




MAH/MUL/03051/2012
ISSN-2319 9318



International Multilingual Research Journal

VidyawartaTM

Issue-14, Vol-10, April to June 2016



Editor

Dr.Bapu G. Gholap



www.vidyawarta.com

http://www.vidyawartajournal.com https://sites.google.com/site/vidyawartajournal	<p>18) भारतीय संघराज्य व्यवस्थेचे बदलते स्वरूप प्रा.डॉ.लक्ष्मी रत्नाकर बाबुराव, देगलूर. 101</p> <p>19) म. ज्योतीबा फुले यांचा समतावादी सामाजीक दृष्टीकोन : डॉ. भुपेश चिकटे, चामोशी जि. गडचिरोली. 104</p> <p>20) वसमत तालुक्यातीलहळद उत्पादन सौ. खंदारे सिधु परसराम, जि. परभणी 107</p> <p>21) उत्पादकता वाढीतील कामगार शिक्षणाची भुमिका डॉ.पी. एम. कडुकर 109</p> <p>22) केंद्र-राज्य संबंध : दशा व दिशा डॉ.लक्ष्मी रत्नाकर बाबुराव, देगलूर. 112</p> <p>23) मराठीतील दलितस्थियांच्या आत्मकथनातील स्त्रीशक्तीचे दर्शन डॉ. सुनिता उम्रस्कर, तिसवाडी, गोवा 118</p> <p>24) आदिवासीचे आत्मभान जागविणारे कुसूम अलाम यांचे 'राज आसवांचे तळे' प्रा.डॉ.श्याम मोहरकर, चंद्रप्रभ 123</p> <p>25) भारताच्या पहिल्या महीला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील... प्राचार्य डॉ. ऐ. आर. म्हळसने, श्री. विष्णु बाळकृष्ण वहाडुळे 127</p> <p>26) भटक्या विमुक्तांचे साहित्य : चिता आणि चितन प्रा. गोरे सरला वासुदेव, डॉ. व्ही.एन. पाटील 133</p> <p>27) शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे सघटन प्रा. एस. एस. उघडे, मंचर पुणे 136</p> <p>28) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाची पाश्वंभूमी प्रा.सावंत एस.डी. गडहिंगलज जि.कोल्हापूर 140</p> <p>29) संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शाहिर -शाहिर अमर शेख व्यक्ती आणि कर्तुत्व प्रशांत रामराव सातपुते, वर्धा 143</p> <p>30) नांदेड जिल्ह्यातील कृषि कर्जाच्या वसूली व थकबाकीची प्रवृत्ती, कारणे आणि परिणाम के.पी. देशमुख, डॉ. एस.एस. पतंगे जि. हिंगोली 150</p> <p>31) भारतातील भूमी सुधारणाची वाटचाल प्रा. डॉ. जे.व्ही. गायकवाड, अमरावती 153</p> <p>32) बीड जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकर्यांच्या शेती जोडधंद्याचा समाजशास्त्रीय अभ्यास प्रा. यादव घोडके ता. पाटोदा जि. बीड. 158</p> <p>33) विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्वास्थ्य तथा सावेगिक बुद्धि का अध्ययन Dr. Ved Prakash Rawat, Anamika Singh, Varanasi 162</p> <p>34) कांग्रेस के उदारवादी तथा उग्रवादी नेताओं और क्रान्तिकारियों की नीतियाँ डा० (श्रीमती) रचना सिंह, देहरादून 172</p>
--	---

केंद्र-राज्य संबंध : दशा व दिशा

डॉ.लक्ष्मी रत्नाकर बाबुराव
पदवी व पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख
देगलूर महाविद्यालय, देगलूर.

प्रस्तावना :

भारतीय संघराज्याचे स्वरूप, त्याची कायंप्रणाली आणि राजकीय स्थितीच्या आधारावर केंद्र-राज्य संबंधात होणारे बदल राजकीय विश्लेषक-समालोचकांसाठी नेहमीच एक अभ्यासाचा विषय सर्वांच्या आणि राज्याच्या स्वायत्ततेचा प्रश्न भारतीय राजकारणातील एक ज्वलंत मुद्दा बनला आहे. आधाडी शासनाच्या काळात केंद्र-राज्य संबंधात नवनविन प्रवर्त्तीचा उदय झाला. त्या सर्व संघराज्याच्या शास्त्राशुद्ध व्याख्या व संकल्पनात्मक आशयाच्या विरुद्ध आहेत. आज केंद्र सरकार बहुमतात असूनही विवश, मजबूर, धोरणात्मक निर्णय घेण्यात पांगु आणि गुह्नेगारीने ग्रासलेले आहे. तर प्रादेशिक राजकीय पक्ष आणि त्यांच्याद्वारे चालवले जाणारे राज्यशासन मजबूत आहे. राजकीय सौदेबाजीमुळे त्यांच्या सामर्थ्यात अधिक वाढ झाली. राष्ट्रीय हिताला दुर्यम स्थान प्राप्त झाले. वोट बँकेचे राजकारण, प्रादेशिक हित व आकांक्षावर भर, ब्लॅकभेलिंगचे राजकारण, सिद्धांत व मूल्यविहीन राजकारणासोबत सुविधा उपभोगाचे राजकारण, करारात्मक राजकारण इ.समकालीन राजकारणाचे ध्येय आहे. प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभुत्वाने केंद्र सरकार व राष्ट्रीय पक्षांना प्रभावहीन बनवले. बज्याच राजकीय विश्लेषकांनी भारतातील या संघराज्यास वास्तविक संघवादाचा उदय मानले. प्रस्तुत लेखात मागील ६ दशकांत केंद्र-राज्याच्या कायदेविषयक, प्रशासकीय व आर्थिक संबंधात येणारे चढ-उतार, बदल यांचे व्यापक विश्लेषण केले आहे.

केंद्र-राज्य संबंध हा भारताच्या राजकीय व्यवस्थेतील महत्वाचा विषय आहे. या विषयावर विचार करण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर अनेक आयोग स्थापन करण्यात आले. राज्यशास्त्र, लोकप्रशासन व अर्थशास्त्रातील अनेक अभ्यासक व प्राध्यापकांनी या विषयावर विविध अंगांने विचार मांडले. वरेच लिखान या विषयावर झाले आहे. भारताच्या शासन व राजकारणावरील कोणतेही पुस्तक

पाशिवाय पूर्ण होवू शकत नाही.
समस्यांची उकल :-

वर्तमानात केंद्रात बहुमताचे शासन आहे. त्यामुळे केंद्र सरकार शक्तिशाली बनले असा समज संवर्सामान्य नागरिकांचा आवंत परंतु मागील जवळपास दोन वर्षांच्या काळात या शासनाचा कारभास पाहात त्यास राज्याच्या राजकारणाने वरेच प्रभावीत केल्याचे जाणवत राजीव गांधीनंतर आताच केंद्रात बहुमताचे शासन आले. या शासनाच्या कामकाजावर केंद्र-राज्य संबंधाचा प्रभाव कसा पडतो? या पडलेच्या प्रश्नांची उकल करण्याच्या मर्निनें मांडणी करण्यात आली. तसेच स्वातंत्र्यापासून ते मनमोहन सिंगापर्यंतच्या केंद्र-राज्य संबंधाना मर्निन घेतल्याशिवाय प्रस्तुत समस्येची उकल होणार नाही. त्यामुळे त्याही काळातील घटनांचा आढावा घेतला.

संशोधन पद्धती :-

प्रस्तुत विषय भारताच्या राजकीय व्यवस्थेची संर्वांतक व व्यावहारिक बाजु स्पष्ट करणारा आहे. निरंतर गतीशीलता व बदलाती व्यापकता हे या विषयाचे लक्षण आहे. त्यामुळे या विषयाच्या मांडणीस परिपूर्णता याची म्हणून ऐतिहासिक व विश्लेषणात्मक अभ्यास पद्धतीस ग्रंथालयीन अभ्यासाच्या साहाय्याने मुर्तरुप दिले.

तथ्य संकलन :-

कोणत्याही विषयाची मांडणी करताना त्याविषयाशी संबंधीत चौकेर साहित्याचा विचार करावा लागतो. त्यात परिपूर्णता येण्यासाठी त्या विषयाशी संबंधीत मूळ गाय्याला स्पर्श होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे तेथे प्राथमिक व दुर्यम साधन सामुद्रीचा आधार घेवून साधनसामुद्रीचे संकलन करण्यात आले. साधनसामुद्री विषयीची सत्यता तपासून, विषयतज्जाशी विचार विनिमय करूनच विषयाचा आशय मांडण्याचा प्रयत्न झाला आहे.

उद्दिष्टे :-

- १) केंद्र-राज्य संबंधाविषयी भारतीय संविधानातील तरतूद समजून घेणे.
- २) आधाडी शासनाच्या काळातील केंद्र-राज्य संबंधाचे स्वरूप व समस्यांची उकल करणे.
- ३) मजबूत केंद्र शासनाची आवश्यकता का आहे? ते तपासणे.

भारतीय संघराज्याचे स्वरूप, कायंप्रणाली आणि केंद्र राज्य संबंधावर अध्ययन करणारे पाश्चिमात्य राजकीय विश्लेषक ग्रेनविल ऑस्ट्रीन व ए.एच.बर्च यांनी भारतीय संघराज्य व्यवस्थेला सहकारी संघराज्य व्यवस्था या नावाने संबोधले. तर मोरिस जोन्सने त्यास सौदेबाजीचे संघराज्य असे नामाभिधान केले. सहकार्य आणि सौदेबाजी केंद्र तथा राज्यांमध्ये होत असते. भारतीय राज्यघटनापण केंद्राचे सार्वभौमत्व आणि राज्य सार्वभौमत्वाच्या संघर्षात समन्वय स्थापित करण्याचा प्रयत्न करते. भारतीय संघराज्याचे मुलभूत तत्व केंद्र आणि

राज्यात सत्तेचे विभाजन करणे आहे. परंतु एक सहकारी संघराज्यात सत्तेचा विभाजनानंतरही केंद्र आणि राज्यात शेवटी प्रादेशिक सहकायांवर भर दिला जातो. परंतु असे सहकायं नेहमी सहकार्य असत नाही. कोणतोही संघराज्य व्यवस्था असा दावा करू शकत नाही की, ती केंद्र-राज्य मतभेदाच्या समस्येपासून पुर्णतः मुक्त आहे. बास्तवते संघात्मक व्यवस्थेचा सामंजस्यपूर्ण भावना हा प्रमुख आधार आहे. भारतीय संविधानात कोठेही संघराज्य या शब्दाचा वापर न करता ही भारतास संघराज्य म्हणणे हे स्तुतीपात्र आहे. संघराज्याएवजी केंद्र-राज्य शब्दाचा चुकीच्या वापरामुळे भारतात संघराज्याच्या संकल्पनेचे अधिक नुकसान झाले. तसेच व्यापक प्रमाणात गैरसमज प्रसरले. केंद्र आणि संघ हे दोन्ही शब्द निश्चितच वेगवेगळा अर्थ स्पष्ट करतात. केंद्र आणि राज्याचे परस्पर संबंध शरिराचे आपल्या विभिन्न अंगाशी ज्या प्रकारचे संबंध असतात त्याच प्रकारचे आहेत. भारत अर्थेरिका किंवा इतर संघीय देशाप्रमाणे अविनाशी राज्यांचा विनाशी संघ नसून विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. त्यामुळे च भारतीय राज्यघटनेत फेडरेशन शब्दाएवजी युनियन शब्दाचा वापर करण्यात आला. जो राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्वाचे प्रतीक आहे. भारतीय संसदेस राज्यांच्या सीमा बदलण्याचा, विभाजन करण्याचा किंवा नवीन राज्यांची निर्मिती करण्याचा अधिकार आहे. या तरतुदीचा समावेश असूनही भारतीय कायदेमंडळाचे गाढे अभ्यासक सुझाव कर्यशक्य यांनी भारतीय राज्यघटनेस संघात्मक मानण्यास विरोध केला. त्याच्या मते, ज्या व्यवस्थेत संसद वाटेल तेहा राज्याचे नाव, सीमा, आकार, व्यापी इ. बदलू शकते. त्याचे विभाजन करते. त्याच्या प्रदेशाचे तुकडे करून शेजारील राज्याला जोडु शकते आणि नकाशा वरून एखाद्या राज्यास पुर्णतः नष्ट करू शकते. जेहा पाहिजे तेहा राज्य शासनास बरखास्त करू शकते आणि कोणत्याही राज्याचे शासन सरळ आपल्या हातात घेऊ शकते. अशा घटनात्मक व्यवस्थेला केंद्रल म्हणावे का?

राज्यघटनेतील ११ व्या भागात कलम २४५ ते २५५ मध्ये केंद्र व गज्य संबंधाच्या कायदेविषयक संबंधाची तरतूद आहे. बास्तवते भारतीय राज्यघटना संघराज्य होण्याच्या कायदेशीर तरतुदीची पूर्तता करते. लिंगित आणि कठोर राज्यघटना, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, सना विभाजन, स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायालयाची स्थापना इ. सर्व आवश्यक तत्व भारतीय राज्यघटनेत आहेत. परंतु स्वातंत्र्याच्यावेळी आणि राज्यघटना निर्माण करताना जी स्थिती होती, त्याकडे पाहता एक मजबूत संघात्मक शासनाच्या स्थापनेचे ध्येय पूर्ण करण्याबाबत घटनाकारात बहुमत होते. जेणेकरून स्वातंत्र्य, एकता, अखंडता आणि सामंजस्यपूर्ण राहील. राज्यघटनेपार्फेट केंद्र आणि राज्यांत जे सना विभाजन करण्यात आले. त्यावर प्रकाश टाकता स्पष्ट होते

की, केंद्र सरकारला देण्यात आलेले अधिकार अधिक आहेत. तसेच जेवढे महत्वापूर्ण विषय आहेत ते सर्व केंद्र सुचीत समाविष्ट करण्यात आले. राज्यशासनाला देण्यात आलेले विषय साधारण आहेत. सिद्धांतत: समवती सुचीतील विषयावर कायदे बनवण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य दोन्ही शासनाला आहे. परंतु वास्तवते समवती सुचीही केंद्र शासनाच्या नियंत्रणात आहे. कारण राज्यघटनेनुसार जर समवती सुचीतील एखाद्या विषयावर केंद्र सरकार आणि एखाद्या राज्य शासनाने कायदा बनवला तर केंद्र शासनामाफंत निर्मित कायदाच प्रभावशाळी ठरतो. याशिवाय कलम २४९ नुसार जर राज्यसभा २/३ बहुमताने असा प्रस्ताव पारित करत असेल की, राज्य सुचीतील कोणत्याही विषयावर संसदेने कायदा बनवणे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. तर संसद राज्य सुचीतील कोणत्याही विषयावर कायदा बनवू शकते. या तरतूदीमुळे संसद राज्याच्या अधिकार क्षेत्रात थेट हस्तक्षेप करू शकते. या तरतूदीमुळे संसद राज्याच्या अधिकार क्षेत्रात थेट हस्तक्षेप करू शकते. याशिवाय आंतरराष्ट्रीय करार आणि दस्ताएवजांना लागू करण्याचा उद्देशाने संसद कोणत्याही विषयावर कायदा बनवू शकते. जरी तो विषय राज्यसुचीतील असला. राज्यघटनेनुसार राज्य कायदेमंडळाद्वारे पास केलेल्या काही विषयेकांना राज्यपाल राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी पाठवू शकते. कारण राज्यपाल केंद्र सरकारचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे तो केंद्रातील सत्तारूढ पक्षाच्या निर्देशानुसार आपल्या नकारात्मकाराचा वापर करून राज्य कायदेमंडळास देण्यात आलेल्या कायदेशीर अधिकारांना वापर करण्यापासून रोखू शकतो.

राज्यघटनेतील ११ व्या भागात कलम २५६ ते २६३ मध्ये प्रशासकीय संबंधाची तरतूद प्रशासकीय क्षेत्रातही केंद्र शासनाचे राज्यावर नियंत्रण असते. प्रत्येक राज्याचा राज्यपाल प्रमुख असतो. त्याची निवड राष्ट्रपतीच्या नावाने प्रत्यक्षत केंद्र सरकार करते. राज्य कायदेमंडळास कोणत्याही स्थितीत राज्यपालास त्याच्या पदावरून हटवण्याचा अधिकार नाही. राज्यपालाच्या अधिकारात विधानसभेची बरखास्ती, स्थगित करण्याचे अधिकार समाविष्ट आहेत तेही कोणतीही अट नसताना. केंद्र शासनात ही स्थिती वेगळी आहे. तेथे राष्ट्रपती आणि संसद एकमेकांस नियंत्रित व संतुलित करतात. एक बाजूने लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. तर दुसर्या बाजूने राष्ट्रपतीस महाराष्ट्रियोगाद्वारे हटवण्याचा अधिकार लोकसभेस आहे. ४२ व्या घटनादुरुस्तीने कलम ७४ मध्ये स्पष्ट केले की, राष्ट्रपतीस मंत्रिमंडळाद्वारे देण्यात आलेल्या सल्यास मानणे आवश्यक आहे. परंतु राज्यासाठी असा कोणताही प्रतिबंध लावला नाही. याचा अर्थ राज्यपालास राज्य विधानमंडळ आणि मंत्रिमंडळांच्या नियंत्रणापासून मुक्त ठेवले. जर एखादे राज्य केंद्र सरकारमाफंत दिलेल्या निर्देशाचे पालन करत नसेल तर केंद्र सरकारला अधिकार आहे की, त्या राज्याच्या घटनात्मक व्यवस्था नष्ट झाल्याची घोषणा करणे केंद्र

शासनाचा हा अधिकार अंगक प्रहत्त्वाचा आहे ते काणत्याही राज्यशासनास महजपणे आपल्या निर्देशानुसार कार्य करण्यास बाब्य करू शकते.

आर्थिक होत्रात राज्य शासनाची रिखली अधिक दयनीय जाणवते. करण राज्य शासनाचे आर्थिक उत्पादनाची साधने अधिक पर्याप्त आहेत. राज्यशासनास आपल्या योजनांना कार्यान्वयित वरण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक मदत व अनुदान घेण्याराठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी केंद्राच्या अटीना मान्यता घावी लागते. संपूर्ण देशाच्या असंबलवस्थेचे स्वरूप केंद्र शासनामाफत निर्धारित होते. योदी शासनकाढात या योजना आयोगास निती आयोग हे नाब देण्यात आले. मागील काही वर्षांत संविभानोत्तर संस्थांच्या रूपात योजना आयोगास (नीति आयोग) अधिक महत्व प्राप्त झाले. राजकीय विश्लेषकांनी त्यास सुपर कॅबिनेट या नावाने संबोधले.

भारतीय राज्यघटनेतील कलम ३५२-३६० मध्ये आणीबाणीच्या कलमांचा उल्लेख करण्यात आला. आणिबाणीच्या घोषणेनंतर संघात्मक ढाचा एकात्म शासनात रुपांतरित होतो. या घोषणेमुळे केंद्र सरकार राज्य सुचीतील कोणत्याही विषयावर कायदा बनवू शकते. तसेच राज्य शासनाने आपल्या कायंकारी विषय अधिकाराचा वापर कसा करावा ते कोणत्याही अधिकाज्यास कोणतीही सत्ता किंवा अधिकार सोपवू शकतात. राज्यशासनाच्या संचलनाची जबाबदारी स्वतःवर घेऊ शकतात. घटनात्मक तरतुद आणि सत्तेच्या वाढत्या केंद्रीकरणामुळे केंद्र-राज्य संबंधाची दिशा, अधिकारी आणि आदेशपालनासारखी झाली. त्यामुळे अमरनंदी नायक नावाचे अभ्यासक लिहितात की, एखाद्या विशालकाय मुर्तिप्रमाणे केंद्र सरकारच राजकीय व्यवस्थेच्या संपूर्ण रंगमंचावर प्रभावी होते.

जर आपण केंद्र-राज्य संबंधाच्या व्यावहारीक बाजूवर नजर टाकली तर चौथ्या सार्वजनिक निवडणुकी (१९६७) पर्यंत भारतात केंद्र आणि राज्य शासनाचे संबंध सहकार्य आणि सद्भावनेचे होते. त्यांच्यात कोणतीही विशेष संघर्षाची स्थिती निर्माण झाली नाही. कारण केंद्र आणि जवळपास सर्वच राज्यात कॉण्ग्रेस पक्षाचे एकहुकमी वर्चस्व होते. १९६७ पूर्वी केंद्र आणि राज्यांत काही विषयाबाबत जरुर विरोधाची स्थिती उत्पन्न झाली. परंतु तो विरोध पक्षांतर्गत होता. त्यास कौटुंबिक विवादापेक्षा जास्त महत्व नव्हते.

१९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कॉप्रेस पक्षाच्या प्रभुत्वाचा अंत झाला. जवळपास आठ (८) राज्यांत बिगर कॉप्रेसी शासनाची स्थापना झाली. या राजकीय बदलामुळे राज्यांतील बिगर कॉप्रेसी सरकार आणि केंद्र शासनात प्रत्येक वेळेस संघर्ष प्रारंभ झाला. केंद्र शासनावर विरोधी पक्षाच्या राज्यीय शासनास राजकीय व आर्थिकदृष्ट्या अस्थिर व त्रास देण्याचे आरोप होवू लागले. त्यामुळे दिवावार्ता : Interdisciplinary M.

जवळपास मर्व बिगर-कौप्रसी, शायनाच्या राज्याकालीन नियंत्रणाविरुद्ध आवाज उछाल्यात आला, गव्हर्नर खायलता मिळाली अशी मागणी पुढे आली, या शायनाच्या राज्याकालीन अधिकारी केंद्र-राज्य संबंधाकडे नव्या दार्टीने पहाडे लागाले, कैफ विवर गरकारने केली. दुसरीकडे तांमळनाहून ढी.एम.के.ने अपल्या रूप दिले, तांमळनाहूतील तत्कालीन मुख्यमंत्री कराऱ्यार्थात रुल इन दि स्टेट्स अंड कॉर्पोरेशन रुल एट दि सेंटर असी याणा दिली. ज्यास ढी.एम.के.ने अपल्या पक्षाच्या भीमवाहान असावले केले. अशाच प्रकारे ओरिसातील बीजू पट्टनायकांनी अपल्या प्रदेशाच्या आर्थिक साधनांवर संपूर्ण नियंत्रण विक्रांत आणि पर्यायाकडून प्रत्यक्ष रूपात मदत मिळवण्याची मागणी केली. पंजाबमधील अकाली पक्षाकडून राज्यास अधिकारिक असावला देण्याची मागणी झाली. रेल्वे, सुरक्षा, परराष्ट्र खांरण असावले निर्मिती शिवाय इतर सर्व अधिकार राज्यास असावेत असी याची हाली.

१९६७ नंतर केंद्र आणि राज्यात जे वादविवाद निर्माण;
गाले त्यास तीन भागात विभाजित करता येते. अ) संस्थात्मक वाद-
विवाद (ब) कायांत्मक विवाद (क) आर्थिक विवाद.
अ) संस्थात्मक प्रश्न / संघर्ष :-

यात सर्वांत महत्वाचा विषय आहे. केंद्रशासनाचा प्रतीकांची म्हणून कार्य करणाऱ्या राज्यपालाची राज्य राजकारणातील भूमिका केंद्र शासन राज्यातील विरोधी पक्षांच्या सरकारच्या कायदा-मुद्यवस्था ढासाळली किंवा घटनात्मक संरचना विफल होण्याचीविषयीचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांकडून मागवते. कलम ३५६ चा वापर करून राज्य शासनास बरखास्त करण्याचा उपक्रम राबवते. या तरतुदीचा दुरुपयोग केंद्रातील सर्व शासनांनी समान रूपात केला. आतापैकी जवळपास १०६ वेळेस या कलमांचा वापर करून विरोधी पक्षाच्या शासनास बरखास्त करण्यात आले. १९८९ नंतर केंद्रात नेहमी येणारे आघाडी शासन (अपवाद मोदी शासन) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कलम ३५६ च्या दुरुपयोगावर अधिक प्रमाणात नियंत्रण आले. सर्वोच्च न्यायालयाने एस.आर.बोम्बई विरुद्ध भारत शासन च्या निर्णयात ११ मार्च १९९४ ला राष्ट्रपती शासन फक्त इतर कोंताही मार्ग नसतानाच लागू करावे. परिस्थिती असाध्य असेल म्हाण राज्याचे शासन राज्यघटनेनुसार चालवणे अशक्य असल्यास राष्ट्रपती राज्यट लागू करावी. त्या निर्णयाचे न्यायालयीन पुनर्विलोकन होण्या शकते असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले. राज्याच्या विधानसभा तोपर्यंत भंग करता येणार नाही. जोपर्यंत राष्ट्रपती शासनाच्या निर्णयात दुसरेच्या दोन्ही सभागृहांकडून अनुमोदन मिळत नाही. याशिवाय यी विवरण

समागृहाचे बहुमत आहे किंवा नाही याचा निणंय सभागृहातच क्वावा हा ही निणंय न्यायालयाने दिला. केंद्र आणि राज्यात संतुलन असावे व केंद्राचे राज्यावरील प्रभुत्व नष्ट क्वावे अशा पद्धतीने केंद्र आणि राज्यात संतुलने विभाजन क्वावे अशी मागणी राज्यशासन करातात. राज्यामार्फत समवतीं सुर्चाचा विस्तार, स्वचिक्रेक अनुदानाची समाप्ती, निती आयोगास स्थाई व घटनात्मक स्वरूप प्राप्त करणे, कलम २६३ च्या अधीन आंतरराज्यीय परिषदेची स्थापना राज्य शासनाशी सल्लाखसलत करून राज्यपालाची नियुक्ति इ. प्रमुख मागण्या केल्या जातात. केंद्र आणि राज्याच्या संबंधाना निधारित करणे आणि त्यात संस्थात्मक बदल करण्याच्या उद्देशाने आ॒गस्ट १९६९ मध्ये तामिळनाडुचे मुख्यमंत्री करुणानिधीनी डॉ. पी. बी. राजमन्त्रार यांच्या अध्यक्षतेखाली एक ०३ सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीने राज्याची स्वायत्तता विचाराधीन ठेवून खालील उपाय सुचिविले.

अ) एका आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करावी. ज्याचा अध्यक्ष पंतप्रधान किंवा राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्यांनी नियुक्त व्यक्ती सदस्य असतील. या परिषदेनी विचारविनियम केल्याशिवाय एकापेक्षा अधिक राज्याच्या निर्मितीचे विधेयक संसदेसमोर येवू नये.

ब) योजना आयोगास (नीती आयोग) घटनात्मक संस्थेचा दर्जा द्यावा.

क) कराच्या वितरणात राज्याचा वाटा वाढवावा.

ड) राष्ट्रपति मार्फत राज्यपालाची होणारी निवड राज्यशासनाच्या सल्याने क्वावी.

इ) क. २५६, २५७ आणि ३३९ (२) ला राज्यघटनेतून काढुन टाकावे. तसेच कलम ३५६ व ३५७ ला स्थगित करावे.

डी.एम.के. नंतर पंजाबच्या अकालीदलाने पण राज्यांना स्वायत्तता मिळावी म्हणून १९७३ ला आनंदपूर साहिब प्रस्ताव पास केला. ज्यात केंद्र शासनाचा अधिकार देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण, संचार, मुद्रा आणि रेल्वेपर्यंतच्या मर्यादीत रहावेत अशी मागणी करण्यात आली.

ब) कार्यात्मक संघर्ष :-

केंद्र आणि राज्यातील विरोध किंवा संघर्षाचा दुसरा प्रत्यावर्ती विषय राज्यातील कायदा व सुव्यवस्था आहे. ज्याविषयी केंद्र शासन म्हणते की, कलम २५६ व २५७ नुसार राज्य शासन आपल्या मर्यादेत केंद्रामार्फत बनवलेल्या कायद्यांना लागू करणे आणि केंद्राच्या निर्देशाचे पालन करण्यास बाध्य आहे. कायदा व सुव्यवस्था हा राज्यसुर्चीचा विषय असूनही केंद्र सरकार कायदा सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने सज्ज असते. याविषयी केंद्र शासनाचे मत आहे की, राज्यघटनेत अशी कोणतीही तरतूद नाही की, कोणत्याही राज्यात केंद्रीय सुरक्षा पथकास पाठविण्यासाठी संबंधित राज्याची परवानगी घ्यावी. देशांतर्गत परस्थितीनुसार केंद्र शासनाच्या विवेकावर ते

अबलंबून असते. फेब्रुवारी २०१२ ला केंद्रीय कॉर्बिनेटने राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राच्या स्थापनेस मंजूरी दिली. ज्यात अशी व्यवस्था आहे की, देशातील कोणत्याही भागात दहशतवादी घटना व हातचालीवर नियंत्रण व नजर ठेवणे, त्यास रोखण्याच्या हेतूने प्रभावी पाऊल उचलण्यासाठी या संघटनेस राज्यशासनाची कोणतीही पूर्व सूचना न देता कायंवाही करण्याचा विशिष्ट अधिकार असेल. या संघटनेस ०१ मार्च २०१२ पासून काम करायचे होते. परंतु या वाबतीत केंद्र शासनाने राज्य शासनास विश्वासात घंतले नाही. परिणामतः सर्व बिगर कॉंप्रेसी राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यास विरोध केला. त्यास राज्य स्वायत्तता मागणीवर आघात आणि संघात्मक भावनेच्या प्रतिकूल मानले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. ज्यात बिगर कॉंप्रेसी मुख्यमंत्र्यांनी या विधेयकास कडाडून विरोध केला. केंद्र शासनातील सहकारी पक्ष तृणमुल कॉंप्रेस पक्षाने ही या विधेयकास समर्थन देण्यास विरोध केला. परिणामतः शासनास आपले धोरण वापस घ्यावे लागले. मार्गील काही वर्षांपासून राज्य शासनाची सर्वांत मोठी तक्रार सी.बी.आय.च्या राजकीय दुरुपयोगाबाबत आहे. केंद्र शासन आपल्या राजकीय हितासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना सी.बी.आय.च्या जाळ्यात अडकवुन त्यांचे समर्थन मिळवते. ते प्रकरण वर्षानुर्वेष भिजवत ठेवते. कारण गरजेनुसार त्या नेत्यांचा वापर करून घेता यावा. मुलायम सिंह यादव, लालुप्रसाद यादव, मायावती, करुणानिधी, ए.राजा. इ. नेत्यांचे उदाहरण सांगता येते. मुलायम सिंह यादव विरुद्धांच्या अधिक संपत्तीच्या प्रकरणात केंद्र शासनाच्या निर्देशावरून सी.बी.आय.ने सात (०७) वेळा न्यायालयासमोर आपली बाजू बदलली. त्या विषयी न्यायालयाने सी.बी.आय.च्या कायंप्रणाली विरुद्ध अनेक वेळा मत मांडले. आंध्रप्रदेशातील जगनमोहन रेडीच्या बाबतीत केंद्राकडून सी.बी.आय.चा असाच वापर करण्यात आला. जोपर्यंत जगनमोहन रेडी कॉंप्रेसमध्ये होते तोपर्यंत केंद्रशासनास त्यांचा भ्रष्टाचार दिसला नाही. परंतु जेव्हा जगनमोहन रेडीने स्वतंत्र पक्ष स्थापन करून कांग्रेसला आहान देण्यास प्रारंभ केले. तेव्हा जगनमोहन आणि त्यांचे वडील वाय.एस.राजशेखर रेडीच्या भ्रष्टाचारा विरुद्ध सी.बी.आय. तपासणीचे आदेश देण्यात आले. कॉंप्रेस पक्षामार्फत सी.बी.आय. चा झालेला दुरुपयोग पाहून त्यास Congress Bureau of Investigation असे म्हणतात. त्यामुळे विरोधी पक्ष विशेषतः प्रादेशिक पक्ष या संस्थेला स्वायत्त बनवण्याची मागणी अनेक वषांपासून करत आहेत.

क) आर्थिक मुद्दे :- (भाग १२ वा कलम २६८ ते २९३)

आजच्या राजकीय परिदृश्यातून केंद्र-राज्य संबंधात तणाव निर्माण करणाऱ्या कारणांचा विचार करता त्यात आर्थिक मुद्दा महत्वाचा भासतो. अनेक आर्थिक मुद्दांवरून केंद्र-राज्य संबंधात तणाव उद्भवतो.

राज्याची खालीलवत जाणारो आर्थिक स्थिती, केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीन होणारा राजकीय भेदभाव, गरजेप्रमाणात न मिळणारी आर्थिक मदत व अनुदान, केंद्राचा सापत्नीक व दुजेपणाचा व्यवहार इ. निंती आयोग सारख्या संविधानोत्तर संस्थांचा मदत व अनुदान किंवरणात नियांयक भूमिका असते. त्यामुळे राज्याची स्थिती असताव्यस्त होत असत्याची तळाकर राज्य करतात. आर्थिक मदत, विशेष दराने कजं, संकटकाळात आर्थिक मदत करताना केंद्राकडून विरोधी पक्षाच्या राज्य शासनासोबत होणारा दुजाभावाचा व्यवहार राज्याच्या स्वायत्त मागणीस संशक्त बनवतो. राज्याकडे उत्पन्नाचे साधन असून नसल्यासारखे आहेत. विभिन्न करांचा अधिकतम हिस्सा केंद्राकडे जातो. राज्याने वसुल केलेल्या करात राज्याचा ७५% हिस्सा असावा ही राज्य शासनाची मागणी आहे. पश्चिम बंगालचे माजी अध्यकंत्री अशोक मित्र यांनी राज्याच्या आर्थिक स्वायत्ततेचे समर्थन करताना म्हटले केंद्राकडे सर्व प्रत्यक्ष कर आणि अधिकांश अप्रत्यक्ष कराच्या नियंत्रणाचा अधिकार आहे. केंद्राकडे परीक्य चलनाचे भांडारण आहे. ज्याच्या साहाने ते घाट्याच्या आर्थिक व्यवस्थेस कमी करू शकतात. तर याऊलट स्थिती राज्यात आहे. राज्याकडे अशा प्रकारचे उत्पन्नाचे स्त्रोत नाहीत. जर राज्याला अधिक आर्थिक अधिकार नाही दिले तर त्यांना उत्तरदायित्व देण्याचा कोणताच लाभ होणार नाही. राज्याच्या स्वायत्ततेवर विचार करता पूर्व राष्ट्रपति नीलम संजीवरेहु म्हणतात राज्यशासनास सामाजिक सेवा आणि विकास या विषयाबाबत जी जबाबदारी दिली, त्या प्रमाणात विस्तृत राज्य कराचे साधन त्यांच्याकडे नाही. केंद्राच्या विचार विकास आणि शासनाशी संर्वाईत अधिकाधिक विषयाची जबाबदारी स्वतः घेण्याची आहे, जे विकेंद्रीकरण सिद्धांताच्या विरुद्ध आहे. केंद्राकडे राज्यात उपलब्ध शासकीय यंत्रणेपेक्षा अधिक कुशल आणि वेगळी यंत्रणा नाही. तसेच अनुभव राज्यांच्या तुलनेत अधिक बुद्धिमानी योग्यता इ. राज्यांनी केंद्राच्या या स्वरूपास केंव्हाच पसद केले नाही. जर या प्रवृत्तीस रोखले नाही तर राज्यादारा होणारी स्वायत्ततेची मागणी अधिक कठोरतेने समाव येईल. राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत तीमळनाढू मुख्यमंत्री यजलालितानी गण्यांच्या खालीलवलेल्या आर्थिक स्थितीस केंद्रास जबाबदार मानले. वास्तवता अशी आहे की, केंद्रातील आघाडी शासनाच्या युगाने राज्याच्या राजकीय स्थितीस मजबूत केले. परंतु आर्थिक क्षेत्रात स्थिती जशास तशी आहे. आज संपूर्ण विवाद आर्थिक मंसाधनाच्या न्यायापूर्ण आणि निष्पक्ष विभागणीचा आहे. ज्याचे उत्तम उदाहरण विहार आहे. विहारच्या विभागणीनंतर सर्व खाणी, खनिज, कारखाने झारखांड पद्ध्यं गेले. विहार नेसर्गिक, आर्थिक संसाधनाबाबत कम्कूवत बनला. विहार विकासाच्या मोजपटीतील प्रत्येक टप्पावर देशातील सर्वांत गरीब आणि मागासलेले राज्य आहे.

अशा स्थितीत विहारमधील शासन केंद्राकडे विशेष याज्याचा दण्ड देण्याची विनंती करत आहे. परंतु राजकीय कारणामुळे केंद्र शासन हि मागणी पूर्ण करू शकत नाही. अशा अनेक कारणामुळे केंद्र-राज्य संबंध नकारात्मक दिशेने प्रवाहित होत आहेत.

संघातमक व्यवस्थे अंतर्गत केंद्र-राज्य संबंधावर पूर्वीविद्यार करण्यासाठी केंद्र शासनाने १९८३ साली राजीत मिह सरकारीया यांच्या अध्यक्षतेखाली ०३ सदस्यीय आयोग स्थापन केला. ज्याने १९८७ साली एक विस्तृत व व्यापक अहवाल दाखल केला. आयोगाने आपल्या अहवालात राज्यांना अधिक अधिकार देण्यासाठी घटनादुरस्तीची शिफारस केली नाही. कारण राज्यशृंगेत पूर्वीय राज्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक स्वायत्तता देण्याची तरतुद आहे. राज्यात राज्यपालाची निवड संर्वाईत राज्य शासनाच्या सल्याने अराजकीय लोकांतून व्हावी. बहुमताचा निर्णय सभागृहात व्हावा ना कि राज्यपदनात, कलम ३५६ चा वापर आंतम पर्याय म्हणून करावा. आयोगाने राज्यातील परस्पर वाद-विवाद मिर्टविण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करण्याची शिफारस केली. ज्यात सर्व राज्याचे मुख्यमंत्री सदस्य असतील. त्या आयोगाने सुचवलेल्या अनेक शिफारशी आज ही धुळ खात आहेत.

केंद्र-राज्य संबंधात बदल घडवणारा महत्वाचा काळ १९८९ नंतर प्रारंभ झाला. बदलाचे हे वारे आज परमांच्य शिफारवर आहेत. १९८९ नंतर केंद्रात नरेंद्र मोदींचा अपवाद वगळता कोणत्याही शासनास स्पष्ट बहुमत मिळाले नाही. परंतु अधिकाधिक राज्यशासन प्रथम टप्पात मोदी विरुद्ध आहेत. दुसऱ्या टप्पात त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी शासनाने केंद्रातील आघाडी शासनाच्या युगास ब्रेक लावला. परंतु मोदीनंतर भविष्यात दुसरे येणारे शासन आघाडीचेच असेल असे सध्यातरी चित्र आहे. १९९१-९६ चे नरसिंहराव शासन पूर्ण बहुमत नसल्यामुळे अन्य राजकीय पक्षाच्या बाहेरुनच्या समर्थनाच्या आधारे टिकले. १९९६ नंतर केंद्रात बनलेले सर्वच सरकार प्रादेशिक राजकीय पक्षाच्या सहकार्याने बनले. त्यामुळे अशा परिस्थितीत केंद्र शासन बनले आणि नष्ट होणे प्रादेशिक राजकीय पक्षाच्या मर्जी व दयेवर अवलंबून होत असते. अशावेळेस केंद्र शासनापुढे राज्यशासनाला नियंत्रित करण्याचे फार मोठे आव्हान असते. अटलबिहारी वाजपेयी यांचे पहिले सरकार १३ दिवस आणि दुसरे सरकार १३ महिने स्थिरवते. १९९९ ते २००४ या कालावधीत २४ राजकीय पक्षाच्या आघाडी शासनाचे सफलतापूर्वक संचलन वाजपेयीना त्यांच्या राजकीय कौशल्याच्या आधारे करता आले. २००४ पासून २०१४ पर्यंत केंद्रात आघाडीचे शासन होते. सध्या नरेंद्र मोदीचे बहुमतातले सरकार केंद्रात आहे. तरी त्यांनी भविष्यातील राजकीय हितांना व राष्ट्रीय राजकारणातील हितसंबंधाना टिकवण्यासाठी

मित्रपक्षाना केंद्रात सतत वाटा दिला. यागीन अनुभव व केंद्र-राज्य संबंधाचे स्वरूप आणि दिशेत झालेल्या स्थापक बदलाकडे राजकीय समीक्षाकांने घ्यान आकृष्ट झाले. मनमोहन सिंग शासन आघाडीच्या दबावामुळे न्याचार, विवश, कंतरच्याविभूष व लकडा भारतीयसमान घ्याले होते. आघाडी शासनाच्या युगात याहकारी आणि योवेचाजीची स्थापक ल्याखस्था नष्ट होक्वून कॅनेक्प्रैनिंग मंपराज्याचे नक्षण इच्छणे जाणवते सत्ताशारी कॅप्रेस आणि पूर्वी पक्ष भाजपाचे राष्ट्रीय स्वरूप, प्रधाव आणि जनभान्यता कर्मी झाली. परंतु २०१४ च्या नोव्हेंबरात निवडणुकीत आघाडी शासनाला कंटाळून जनतेने भाजपाकडे एकहाती सत्ता दिली. अशा प्रकारचा बदल भारताच्या राजकारणात सध्यातरी होण्यास पोषक पर्वरित्याती नाही हे मत वैद्यवाज्या अनेक अभ्यासकांचे अंदाज चुकवून लोकांनी नवा इतिहास घडवला. भारतीय लोकशाही व इतर देशातील लोकशाहीत हाच करक आहे. वर्तमान शासन बहुमतात असले तरी राज्याच्या राजकारणातील हितसंबंध टिकवण्यासाठी राष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक पक्षाचे महत्व जाणवते. भलेही ते पूर्वी सारखे अधिक नसेल. वर्तमान महाराष्ट्र, केरळ, जम्मु-काश्मीर, पश्चिम बंगालमध्ये आघाडीचे शासन आहे. महाराष्ट्रात शिवसेना, जम्मु-काश्मीरमध्ये योजांपीच्या साहाने भाजपाची आघाडी आहे. तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक पक्षासोबत कॅप्रेस सतत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमुळ कॅप्रेसला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे तेथे आघाडीचे महत्व नाही. आधिप्रदेशात तेलगु देसम पाटी, राजस्थानात बीजेपी व आसाममध्ये कॅप्रेसचे शासन आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश व गोव्यात बीजेपीचे शासन आहे. तर कर्नाटकात कॅप्रेसचे शासन आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष तर बिहारमध्ये नीतीशकुमार व लालुप्रसाद यादवांचे आघाडी शासन आहे. झारखंड व पंजाब मध्ये सहकारी पक्षांच्या भूमिकेत बीजेपी आहे.

कोणत्याही आघाडीचे नेतृत्व करण्याच्या पक्षास अनैतिक वाटाघाटासाठी भजबुर व्हावे लागते. बज्याच वेळेस प्रादेशिक पक्ष पंतप्रधानास ब्लैकमेल करतात. जेंक्हा प्रादेशिक पक्ष आणि त्यांच्या प्रधावाने केंद्र शासन बनते. चालवले जाते. ते टिकवण्यात व नष्ट करण्यात निर्णयक स्थितीत असल्यामुळे केंद्र शासन क्षीण, भजबुर व न्याचार जाणवणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत केंद्र-राज्य संबंधाचे पारंपारिक विश्लेषण उलट दिशेने प्रवाहित होते. ते म्हणजे राज्य दबाव बनते तर केंद्र शासन कमजोर होते. डॉ. मनमोहन सिंग शासनाने युपीए-१ व युपीए-२ मध्ये केंद्र शासनाने जेवढे निर्णय घेतले, त्यातील अधिक निर्णय सहकारी पक्षाच्या दबावाने घेतले किंवा टाळले किंवा स्थितीत केले. तर सध्याचे केंद्र शासन राज्यपातळीवर आपल्या पक्षाचे सरकार यावे म्हणून निवडण्याका डोळ्यासमार ठेवून राज्यशासनाला

याहकाऱ्य करीत आहे हो मनमोहन यिगाच्या कम्पकून्यात निर्णय निर्धारणामुळे वजाखाचेंडा ठोनरागाढीय स्तरावर असावान महान करावा लागता ही मनमोहन यिगाच्या बोर्डालाई दीज्यात पर्वित्य बोगाव्याच्या पृष्ठांपर्यंती मध्यांत बैंजनीता नायचे होते, तेवे पूर्व विगीनत कायद्यक्रमा अंतर्गत होणी देणात नीम्हा नदीच्या पाणी वाटा करावा करावाच्या मही करायची होती पांगु शेवटच्या शक्ती पाण्यांना बैंजनीत या दीन्हात न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो करा झाला नाही तरीच येऊन राष्ट्रीय राष्ट्रीयसंघाच्या मानवी हक्क आयोगात श्रीमंते विकास अंदाजाव्याप्त विकास प्रमाणावार केंद्र शासनाम इच्छा नमताना घटक पक्ष ही एम के च्या दबावामुळे विरोधी बाजूने प्रतदान करावाचे लागले यांशकाय पर्वित्य गृतवणुक, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राची स्थापना, नोकायुक्त बिल यांसाराढ्या अनेक विषयावार केंद्र शासनास प्रारंभिक वक्ष व राज्यशासनाच्या विरोधामुळे आपले निर्णय स्थागित किंवा बदलावे लागले. केंद्र शासनात कोन मंत्री बनेत आणि कोणता विभाग कोणाला मिळावा हे ठरवणे पंतप्रधानाचा विशेषाधिकार राहीला नाही बहुमतातील नरेंद्र मोदीच्या बाबतीतही हीच स्थिती जाणवते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प्रादेशिक राजकारणाच्या हितसंबंधाच्या पूर्वीला निश्चित दिशा देण्यात हे सरकार गुंतल्याचे जाणवते. रेल्वे अंदाजप्रक कमांडल्यानंतर लगेच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदीना राजीनामा देण्यास मजबूर करणे, मुकूल रांगल नवीन रेल्वेमंत्री पदाची शपथ देणे इ. याचा केंद्रातील प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व व त्यासमोर पंतप्रधानांचे नतमस्तक होणे स्पष्ट दिसते. वर्तमान शासनाला त्यांच्या मित्रपक्षांनी भर्वायातील व भुतकाळातील राजकारणात केलेली व होणारी मदतीची कल्यान देवून वैचारिक साम्यता लक्षात घेवून व राज्यीय राजकारणाचे हितसंबंध पूर्ण करण्यासाठी ब्लैकमेल करण्याचे प्रयत्न केले. वास्तवतेत आघाडी शासनात पंतप्रधानाचे अवमुल्यन झाले. तर वर्तमान शासनाच्या पंतप्रधानाकडे संशयाच्या नजरेने पाहाण्याच्या पूर्वग्रहाने त्याची प्रतिभा मलिन करण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत व विरोधी पक्षाकडून वारवार होत आहे. जे देशाच्या राजकीय स्वास्थ्यासाठी योग्य नाही.

आघाडी राजकारणामुळे राज्याच्या राजकीय स्फिक्षित आधिक सुधारणा झाली. राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेण्यात राज्याचे योगदान वाढले. केंद्रात हुक्मशाही भूमिकेवर नियमण आले. प्रादेशिक पक्ष पंतप्रधानाच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याच्या स्थितीत आले आजच्या शासनात प्रादेशिक पक्षाच्या केंद्रातील वर्चस्वाला योड्याकर प्रमाणात चेक बसला. केंद्र शासन हुक्मशाह भूमिकेत असल्याचा शिक्का बसवला जातो. तो विशेषत विगर भाजपा राज्याकडून भारतासाराढ्या विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिकतावाद, जातिवाद, अल्गाववादी, पृथकतावादी, धार्मिक दहशतवाद, हिंसक मांवादी व नक्षलवादी शक्ती सक्रिय बनल्या, शोजारीन देशातील अशंतीत व

वाढती विफलता अशा प्रसंगी केंद्र शासन शक्ती संपत्र व ताकतवान असणे काळाची गरज आहे. या गरजेता ओळखुनच लोकांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून प्रभावशाली व स्पष्ट बहुमताच्या नरेंद्र मोदी शासनास निवडून दिले. लोकशाहीतील मतदानांचा होणारा बाजार आणि सत्तेचे राजकारण बाजुला ठेवून लोकांनी राष्ट्रीहत लक्षात घेवून निणंय घेतला. एक मजबूत व शक्तिशाली केंद्र शासनास निवडून दिले. दिल्ली, बिहार विधानसभा निवडणुकीतही लोकांनी हाच इशारा दिला. केंद्र शासनास मजबूत व शक्तिशाली बनवणे म्हणजे राज्य शासन कमकुवत करणे नाही. वास्तवतेत देश-प्रदेशाच्या समावेशक व शाश्वत विकासासाठी मजबूत संघात्यक व्यवस्था गरजेची आहे. भारतीय लोकशाही व संघराज्याची ही भविष्यातील गरज लक्षात घेवूनच लोकांनी निवडणुकात मतदान करावे. जेणेकरून मजबूत केंद्र शासन भारतीय लोकशाहीस यशस्वी बनवेल.

३

संदर्भ ग्रंथ :

- १) सुभाष काशयप - हमारा संविधान - नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, २००८.
- २) ग्रेनक्सिल ऑस्टिन - अनुवाद - भारती केळकर - भारतीय राज्यघटना राष्ट्राची कोनशिला डायमंड पब्लिकेशन्स, पुणे-२०१३
- ३) डॉ. बी. ए.ल. फाडिया - भारतीय शासन एवं राजनीति - साहित्य भवन पब्लिकेशन्स आगरा.
- ४) डॉ. भा. ल. भोळे-भारतीय गणराज्याचे शासन व राजकारण-पिंपळापूरे पब्लिकेशन अँड कंपनी, नागपूर.
- ५) माधव गोडबोले-अनुवाद-सुजाता गोडबोले-भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा-राजहंस प्रकाशन, मे-२०१२.
- ६) M. Laxmikanth-Public Administration 4th Edition Tata Mc Graw - Hill Publishing company Limited New Delhi.



आहे. :
व संशो
मानसि
आयुष्य
संस्कृत
वेढले
वेगवेण
जाणार
परंपरे
वैचार
हीच
अस
स्वार
उदार
यास
अस
सार
स्त्री
शि
गेल